

निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या  
निवृत्तिवेतनात/कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा  
करण्याबाबत.

थकबाकीच्या पहिल्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन परिपत्रक क्र.सेनिवे-१०००/३५४/सेवा-४

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक ८ सप्टेंबर २०००

पहा:- (१) शासन निर्णय, क्र.सेनिवे-१०९९/३०२/सेवा-४, दिनांक १५.११.१९९९.

(२) शासन निर्णय, क्र.सेनिवे-१०९९/३०३/सेवा-४, दिनांक १५.११.१९९९.

### परिपत्रक

संदर्भाधीन दिनांक १५.११.१९९९ च्या शासन निर्णयान्वये निवृत्तिवेतनधारकांच्या/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात/कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्यात आलेल्या असून, त्यासंबंधीची थकबाकी तीन समान घार्षिक हप्त्यात देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, थकबाकीचा पहिला हप्ता दिनांक २१ मार्च २००० पूर्वी घावयाचा आहे हे देखील त्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे. तथापि अजूनही काही कार्यालय/विभाग प्रमुखांनी निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना थकबाकीचा पहिला हप्ता दिलेला नाही असे शासनाच्या निर्दर्शनास आणण्यात आलेले आहे. काही निवृत्तिवेतन धारकांच्या संघटनांनी या संदर्भात न्यायालयात अवमान याचिका देखील दाखल केलेली आहे.

२. या पार्श्वभूगीवर शासन आता पुढा असे आदेश देत आहे की, ज्या कार्यालय/विभागांनी अजूनही निवृत्तिवेतन धारकांना पहिल्या हप्त्याचे प्रदान केलेले नसेल तर, त्यांनी पहिला हप्ता तात्काळ प्रदान करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करावी. अन्यथा संबंधित अधिकारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील.

३. कार्यालय/विभाग प्रमुखांनी हे आदेश त्यांच्या अधिपत्त्याखालील सर्व कार्यालयांच्या त्वरित निर्दर्शनास आणावेत.

४. शासन असेही आदेश देत आहे की, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्त्याखालील विभाग/कार्यालयांमधील सर्व संबंधित निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनविषयक लाभांच्या थकबाकीच्या पहिल्या हप्त्याचे प्रदान करण्यात आलेले आहे किंवा कसे याबाबत सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतची माहिती वित्त विभागास हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत पाठवावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसंत धा.चौधरी,  
शासनाचे उपसचिव.

(कृ.मा.प.)

मारात सरकारचे सचिव, यित मंत्रालय, नवी दिल्ली,  
 महाराष्ट्रापाल (लेखा य अनुज्ञयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१२५ प्रती),  
 महाराष्ट्रापाल (लेखा य अनुज्ञयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती),  
 महाराष्ट्रापाल (लेखा परीक्षा)-३, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
 महाराष्ट्रापाल (लेखा परीक्षा)-४, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती).  
 मुख्य लेखा अधिकारी, बी इनॉक, दिल्ली प्रशासन, विकास भवन, नवी दिल्ली (५ प्रती),  
 नियंत्रक, होखा, परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली (१० प्रती),  
 संचालक, लेखा य कोषागारे, मुंबई (५ प्रती),  
 अधिकारी य लेखा अधिकारी, मुंबई (५२० प्रती),  
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोणग भवन, चाशी, नवी मुंबई (३० प्रती),  
 उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),  
 परिषट कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),  
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
 राज्यपालाचा सचिव,  
 मुख्य मंत्रांचे सचिव,  
 उप मुख्य मंत्रांचे सचिव,  
 सर्व मंत्री य राज्य भंडी यांचे खाजगी सचिव,  
 \*प्रदृशक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \*प्रदृशक, आपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र लोकसभा आयोग, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र विधानसंडळ सचिवालय, मुंबई,  
 \*प्रदृशक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 \*प्रदृशक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कूटीर क्र.३ य ४, अधिकारी य लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,  
 मंत्रालयातील सर्व विभाग,  
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपरिंकस रोड, नवी दिल्ली,  
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे य कार्यालयांचे प्रमुख,  
 सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यालयारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा य वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),  
 तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),  
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
 शिक्षण निरीक्षक, बृहस्पृश्मी, वडिण/उत्तर/पश्चिम,  
 सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका य नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),  
 सर्व जिल्हांचे परिषट लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी १ प्रती),  
 कूल सचिव, महात्मा घुले कृषि विधायीठ, गाहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),  
 कूल सचिव, मराठवाहा कृषि विधायीठ, परमणी (१० प्रती),  
 कूल सचिव, पंजाबराय कृषि विधायीठ, अकोला (१० प्रती),  
 कूल सचिव, कोणग कृषि विधायीठ, दापोली, जिल्हा रत्नगिरी (१० प्रती),  
 ग्रामविकास य जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),  
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
 उच्च य तंत्र शिक्षण आणि सेधायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
 कृषि य पशुसंवर्धन, दुध व्यवसाय विकास य मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),  
 वित्त विभागातील सर्व कार्यासने,  
नियड नसी, कार्यासन सेवा-४.  
 \*पत्राद्वारे.